

रोजंदारी तसेच कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मचा-यांना न्या. कालेलकर करारानुसार पूर्वलक्षी प्रभावाने रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेणेबाबत.

महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक -काव्यआ-२००२/प्र.क्र.१३६/आस्था-१०.
मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक ३० मे, २००८

- वाचा :** १) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक रुअआ-१५९६/प्र.क्र.२२८/सेवा-५ दिनांक २४ एप्रिल, २००९.
२) आयुक्त कोकण विभाग कोकण यांचे पत्र क्र- विकास/कार्या-२/सेभ/प्र.क्र.४३३४ दिनांक १२-१-२००६
३) आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचे क्र-विकास/कार्या-१९/डिएसबी/२/३६/०६ दिनांक २१-१-२००६
४) आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे पत्र क्र. विकास /आस्था-२/कावि/१६५/२००६ दिनांक २४-२-२००६
५) आयुक्त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचे पत्र क्र-२००६/विशा/जिप/आस्था-१/कावि, दिनांक २४-२-२००६
६) आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचा दिनांक २७-२-२००६ चा अहवाल
७) आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांचे पत्र क्रमांक- विशा/कार्या-११(४)/कावि-२३०/२००६ दिनांक २४-२-२००६

प्रस्तावना :-

वरील विषयाबाबत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक २४ एप्रिल, २००९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग तसेच ग्राम विकास व जलसंधारण विभागामध्ये १९८६ पूर्वी व नंतर रोजंदारी/ कार्यव्ययी आस्थापनेवर काम करीत असलेल्या आणि ज्यांनी सदर सेवेची पाच वर्ष पूर्ण केलेली आहेत. अशा पात्र कर्मचा-यांना न्या. कालेलकर तडजोडीनुसार त्यांच्या सलग सेवेची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर या तिन्ही विभागातील सुमारे ११,६३२ कर्मचा-यांना रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबत निर्णय घेतला होता. तथापि, जिल्हा परिषदे अंतर्गत सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग या व्यतिरिक्त इतर विभागातील रोजंदारी/ कार्यव्ययी आस्थापनेवर कर्मचा-यांना रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यात आले नव्हते. या कर्मचा-यांच्या बाबतीत शासनाने पुन्हा विचार करून पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय :-

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग याप्रमाणे आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, बाल कल्याण, कृषी, सामान्य प्रशासन, वित्त इत्यादी विभागात काम करणा-या रोजंदारी/कार्यव्ययी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना न्या. कालेलकर करारानुसार कायम फायदे देण्यासाठी त्यांच्या सलग सेवेची ५ वर्ष पूर्ण केल्यानंतर रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

२. सदर कर्मचा-यांना रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेतांना सदर ६० कर्मचा-यांना वेतन फरकाची कोणतीही थकबाकी देय होणार नाही व शासन निर्णय.

सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक- रुअआ-१५९६/२२८/सेवा-५, दिनांक २४ एप्रिल, २००९ मधील इतर सर्व अटी जशाच्या तशा लागू राहतील.

३. अस्थायी आस्थापनेवर रुपांतरित झालेली पदे प्रथमतः एक वर्षापर्यन्त किंवा संबंधित पदधारक ज्या दिनांकापर्यन्त सेवेत असतील त्यापैकी जो प्रथम दिनांक असेल त्या दिनांकापर्यन्त चालू ठेवण्यात येत आहेत.

४. रोजंदारी/कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मचा-यांना रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबत केलेली कार्यवाही संबंधित विभागाने लाक्षणिक मागणीच्या (टोकन ग्रॅन्टस्) माध्यमातून विधी मंडळाच्या निदर्शनास आणण्याची व्यवस्था यथावकाश करावयाची आहे. सोबतच्या जोडपत्र "अ" व "ब" मध्ये संबंधित कर्मचा-यांचा तपशिल जोडला आहे.


५. सोबतच्या जोडपत्र "अ" व "ब" मधील यादीमध्ये नमूद केलेले रोजंदारी कर्मचारी हे विभागीय आयुक्त यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारे समाविष्ट केलेले आहे. सदर कर्मचा-यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदांनी या शासन निर्णयातील अटीप्रमाणे काटेकोरपणे तपासून विभागीय आयुक्तांना सादर करावेत. विभागीय आयुक्तांनी सदर प्रस्ताव या शासन निर्णयातील व शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक-रुअआ-१५९६/२२८/सेवा-५, दिनांक २४ एप्रिल, २००९ मधील अटी व तरतूदीनुसार तपासून त्यास मान्यता देवून नियमानुसार योग्य ते आदेश निर्गमित करावेत.

६. या प्रकरणात प्रस्तावातील रोजंदारी कर्मचा-यांची माहिती संबंधित जिल्हा परिषदांकडून प्राप्त होण्यास बराच कालावधी लागला आहे. ही बाब योग्य नाही. सदर दिरंगाईस जबाबदार असणा-या कर्मचारी/अधिका-याविरुद्ध नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून करण्यात यावी. सदर कारवाईचा अहवाल शासनास १ महिन्याच्या आत सादर करावा.

७. प्रस्तुत शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २३७/विसु-१/०८ दिनांक २९-३-२००८ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने काढण्यात येत आहेत.

८. संगणक संकेतांक क्र.२००८०५३०९६०९०२००९ अन्वये शासनाच्या या बेंबसाईटवर WWW. Maharashtra.gov.in. वर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(मोहम्मद हुसेन मुजावर)

अवर सचिव ,महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) प्रधान सचिव, वित्त विभाग, (व्यय) मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
- २) प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
- ३) प्रधान सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
- ४) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
- ५) सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
- ६) सचिव, महिला व बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
- ७) विभागीय आयुक्त सर्व महसूल विभाग,
- ८) मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा.
- ९) कार्यासन क्र. आस्था-१०, ग्राम विकास व जलसंधारण विभाग (निवड नस्ती)

शासन निर्णय क्रमांक-काव्यआ-२००२/प्र.क्र.१३६/आस्था -१० दिनांक ३० मे, २००८
सोबतचे जोडपत्र

जोडपत्र "अ"

**रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवरील सेवेत घ्यावयाचे जिल्हा परिषदेचे
रोजंदारी कर्मचारी**

अ.क्र.	विभाग	जिल्हा परिषद	जिल्हा परिषदेतील विभाग	रोजंदारी कर्मचा-यांची संख्या
१	२	३	४	५
१	कोकण	अ) ठाणे ब) रायगड	१) आरोग्य विभाग २) बालकल्याण विभाग	२५ ५
२	पुणे	अ) सातारा	१) सामान्य प्रशासन विभाग	११
३	नाशिक	अहमदनगर	आरोग्य विभाग	१३
४	औरंगाबाद	अ) नांदेड ब) उस्मानाबाद	१) बाल कल्याण विभाग २) पशुसंवर्धन विभाग	१ १
५	नागपूर	अ) नागपूर ब) भंडारा	१) आरोग्य विभाग २) पशुसंवर्धन विभाग ३) आरोग्य विभाग	२ १ १
६	अमरावती	निरंक	निरंक	निरंक
			एकूण	६०

- महत्वाच्या बाबी :-**
- १) वरील विवरणपत्रात ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील रोजंदारी कर्मचा-यांचा समावेश करण्यांत आलेला नाही. कारण त्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग स्वतंत्रपणे कार्यवाही करीत आहे.
 - २) अमरावती विभागात रोजंदारी कर्मचारी नाहीत.
 - ३) कोकण विभागातील ठाणे जिल्हा परिषदेमधील ११ रोजंदारी कर्मचारी त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी न्यायालयात गेलेले आहेत.
 - ४) अर्धवेळ परिचर आणि सादील खर्चावरील कर्मचा-यांचा या प्रस्तावात समावेश नाही. कारण ते रोजंदारी कर्मचारी नाहीत.
 - ५) सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग या विभागातील कर्मचा-यांच्या सेवा यापूर्वीच रुपांतरित नियमित आस्थापनेवर घेण्यात आल्यामुळे या विभागातील कर्मचा-यांचा विवरणपत्रात समावेश नाही.

प्रपत्र "ब "
कोकण विभाग

अनु क्र.	जिल्हा परिषद	कर्मचा-याचे नांव	नेमणूकीचा दिनांक
१	ठाणे	श्रीम. संजीवनी केशव राऊत	१५-१०-८६
२		श्री. राजेश जानू जाधव	२९-५-८९
३		श्री. जान्या गोविंद घाटाळ	२९-६-८८
४		श्री. गणपत धोंडू लहागे	७-९-८८
५		श्री. विकास दिगंबर जोशी	८-७-९३
६		श्री. मिलींद रा. गायकवाड	२६-१२-८९
७		श्री. अरविंद रामराव निघडे	१-१०-८८
८		श्रीमती उर्मिला मोहन वाघेला	२९-३-८५
९		श्री. भाऊसाहेब निबां. पुरकर	२१-२-८५
१०		श्री. रविकांत शां. कारभारी	१६-८-८५
११		श्रीम. सुमन मधुकर लव्हाटे	२०-७-८७
१२		श्रीम. आनंदी आनंद समेळ	२०-२-८९
१३		श्रीम. सरस्वती गजानन वझे	२७-४-८९
१४		श्रीम. लता अशोक म्हात्रे	५-१२-८४
१५		श्रीम. माला ब्रिजलाल यादव	४-६-८७
१६		श्रीम. कमळ शंकर गिराणे	७-९-८८
१७		श्रीम. सुशिला गणेश शिरोडकर	२७-४-८८
१८		श्रीम. उषा का. मोरे	५-५-८४
१९		श्रीम. कौशल्या रा. धोबी	१६-५-८५
२०		श्रीम. कमळी दा. कोष्टी	६-६-८५
२१		श्रीम. रमिला घ. सोळंकी	२३-१-८६
२२		श्रीम. निर्मला ज्ञानेश्वर राऊत	५-६-८७
२३		श्रीम. कमल बाबू भगत	१-६-९०
२४		श्रीम. सुरेश भनुभाई सोळंकी	१९-६-८५
२५		श्रीम. शंकुतला जाधव	१-१-८९
२६	रायगड	श्री. सु.ह. घरत	१४-११-८४
२७		श्री. द. ह. म्हात्रे	१-३-८५
२८		श्री. प्र.चां. जोशी	१९-८-८५
२९		श्री. डी.पी. फणसे	१-३-८६
३०		श्री. आर. एम. मढवी	१५-४-९३
		कोकण विभागातील एकूण संख्या	३०

पुणे विभाग

अनु. क्र.	जिल्हा परिषद	कर्मचा-याचे नांव	नेमणूकीचा दिनांक
१	सातारा	श्री. एम.आर. सकटे	३-३-८७
२		श्री. व्ही.ए.पवार	३-३-८७
३		श्री. आर. एच. फुटाणे	३-३-८७
४		श्री. आर. के. गुजर	३-३-८७
५		श्री. ए.डी. माळी	३-३-८७
६		श्री. पी.डी. जाधव	६-५-८७
७		श्री. एस.बी. ससाणे	६-५-८७
८		श्री. पी. जी. लाळगे	२२-३-८८
९		श्री. ए.एन.पेठकर	१२-४-८८
१०		श्री. एस.बी. साळखे	२०-६-८८
११		श्री. सी. के. थोरात	२४-११-८८
		पुणे विभागातील एकूण संख्या	११

औरंगाबाद विभाग

अनु. क्र.	जिल्हा परिषद	कर्मचा-याचे नांव	नेमणूकीचा दिनांक
१	नांदेड	श्री. किसन गंगाना मामीडवार	१-१-९१
२	उस्मानाबाद	श्री. जगन्नाथ भागोजी गायकवाड	१-४-८३
		औरंगाबाद विभागातील एकूण संख्या	२

नागपूर विभाग

अनु. क्र.	जिल्हा परिषद	कर्मचा-याचे नांव	नेमणूकीचा दिनांक
१	नागपूर	श्री. टि. एम. तुंसे	२८-११-८३
२		श्री. एस.एस.ढोले	१-८-८५
३	भंडारा	श्री. आर. टी. देशकर	१-७-८५
४		श्री. सहजराम विस्तारी माटे	९-३-८५
		नागपूर विभागातील एकूण संख्या	४

कृ.मा.प.....

नाशिक विभाग

अनु. क्र.	जिल्हा परिषद	कर्मचा-याचे नांव	नेमणूकीचा दिनांक
१	अहमदनगर	श्री. आर. एस. शिंदे	९-९-८२
२		श्री. बी.ए.एन.एम.गोयल	१३-९-८२
३		श्री. एम.व्ही. कुंभार	१५-९-८२
४		श्री. खलील रहिम शेख	१५-९-८२
५		श्रीम. एस.आर.चव्हाण	१०-९-८२
६		श्रीमती एम.बी. घोलप	१०-९-८२
७		श्री. ए.एस.देवरे (मयत)	९-९-८२
८		श्री. आर. बी. शेख	१३-११-८१
९		श्री. एच .बी.होळकर	३-५-८४
१०		श्री. अ. आर. साळवे	१-६-८१
११		श्री. एस.बी. शेख	९-११-८१
१२		श्री. एस.एन. शिंदे	२५-११-८२
१३		श्रीम. जे. व्ही. जगताप	२१-१०-८२
		नाशिक विभागातील एकूण संख्या	१३